

Ajanta House Charkop, Kandivli West, Mumbai 400 067 India T +91 22 6606 1000 F +91 22 6606 1200 E legal.info@ajantapharma.com W www.ajantapharma.com

19th June 2023

BSE LIMITED	National Stock Exchange of India,
Phiroze Jeejeebhoy Towers	Exchange Plaza, 5 <sup>th</sup> Floor, Plot no.
Dalal Street,	C/1, G Block, Bandra Kurla Complex,
Mumbai – 400001	Bandra (East), Mumbai – 400 051
Scrip Code: BSE – AJANTPHARM 532331	Scrip Code: NSE AJANTPHARM EQ

Sub.: Compliance Under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed notice published in newspapers regarding e-voting information for the 44<sup>th</sup> Annual General Meeting of the Company in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in the following newspapers on 17<sup>th</sup> June 2023:

- 1. Mumbai edition of Free Press Journal;
- 2. Mumbai edition of Navshakti.

Please take in on your record.

Yours faithfully,

#### **GAURANG SHAH**

VP - Legal & Company Secretary

Encl.: a/a

12

Regd. Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.

JM FINANCIAL HOME LOANS

**POSSESSION NOTICE** 

(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the authorized officer of JM Financial Home Loans Limited, Having its registered office at 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai – 400025, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice.

The following borrower have failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned

Name of the Borrower / Co-Borrowers / Guarantors & Loan Account Number	Date of Demand Notice and Outstanding	Description of the Immovable Property	Date of Possession
Mr. Mubin Tisekar Mrs. Tabassum Shaikh LAN- HMUM21000014444	April 06, 2023 Rs. 49,30,549./- (Rupees Forty Nine Lakhs Thirty Thousand Five Hundred and Forty Nine only)	Flat No 1204, Situated on 12th Floor in the Building No. 16, Unique Signature Co-Operative Housing Society, Near GCC Club, Mira Road (East) – 401107.	June 15, 2023

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of JM Financial Home Loans Limited for an amount mentioned herein above and interest

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeen

Date: June 16, 2023 **Authorised Officer** For JM Financial Home Loans Ltd. Place: Mumba



### No. Ch.Eng./M&E/1599 of 16.06.2023 e-Tender Notice

The Brihanmumbai Municipal Corporation invites e-tenders for the following works on "Percentage rale Basis" from the eligible bidders, the Bid Start Date & time and Bid find Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's wcbsite under "Tender" section.

Brihanmumbai Municipal Corporation e-TENDER NOTICE				
Dept :	Chief Engineer (Mechanical & Electrical)			
Sub Divn :	Executive Engineer Mechanical (E.I)Construction			
Subject :	The work of Providing & Fixing of FRD in various Location at Kasturba Hospital, chinchpokli. Bid No7200054530.			
Tender Sale :	From: 19/06/2023 at 11.00a.m. To: 26/06/2023 upto 4.00p.m.			
Website:	http://portal.mcgm.gov.in			
Legal/Trade Name: GSTIN No.	Brihanmumbai Municipal Corporation 27AAALM0042L3Z4.			
Contact Person : a) Name b) Tel .No. c) Mobile No. d) e-mail address:	Executive Engineer Mechanical (E.I.) Contn. Shri Manoj Wankhede 24958153 9637341004 eemecheiconst.me@mcgm.gov.in			
The intending tenderers shall visit the Municipal website a				

http://portal.mcgm.gov.in for further details of the tenders. The tender documents will not be issued or received by post.

PRO/831/ADV/2023-24

Sd/-E.E. Mech. (E.I.) Construction

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment



Relationship beyond banking

Specialised Asset Recovery Management Branch Mezzanine Floor, 70/80 M.G.Road, Fort, Mumbai 400 001. Tel: 022-22673549 E-mail: SARM.MumbaiSouth@bankofindia.co.ir

E-AUCTION FOR SALE OF MOVEABLE / IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule8(6) of the Security Interest . Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described

to vable property mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised ber of **Bank of India, SARM Branch**, will be sold on "As is Where is", "As is what is" and "Whatever there is" basis on **25.07.2023,** for recovery of respective dues plus Interest and charges up to date due to the Bank of India from respective borrower. The reserve price and earnest money deposit amount shall be as mentioned below in the table. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the web portal.

s	Guaranter	Description of the properties	Reserve price (Rs. In lakhs)	Contact Number
N	and Amount outstanding		EMD of the property (Rs. In lakhs)	
1	M/s. Vemb Retail India Pvt. Ltd., Director/Guarantor –	Commercial Premises at 401, Suntek Grandeur, S. V. Road.	805.00	8574792293/
	Mr. Puneet Agarwal, Mrs. Neetu Agarwal Amt. O/s Rs. 127.34 Crores + Interest + Expenses + Charges.	Andheri West, Mumbai - 400 058 (Physical Possession) Carpet Area (Office) – 3585 Sq. Ft.	80.50	9934041801/ 9029532823.
2	M/s. Vemb Retail India Pvt Ltd., Director/Guarantor –	Residential Property- Flat No. 101, Gopi Kunj Building, Khar (W),	680.00	8574792293/
	Mr. Puneet Agarwal, Mrs. Neetu Agarwal Amt. O/s Rs. 127.34 Crores + Interest + Expenses + Charges.	Mumbai - 400 052. <b>(Physical Possession)</b> Carpet Area (Flat) - 1841 Sq Ft. +	68.00	9934041801/ 9029532823.

Terms and Conditions of the E-auction are as under:
1. 1. The sale will be done on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis and will be nducted "On Line"

E-Auction bid form. Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in websites a. https://www.bankofindia.co.in, b. https://www.msnkofindia.co.in, b. https://www.bankofindia.co.in, b. https://www.msnkofindia.co.in, b. htt

to complete following formalities well in advance Step 1: Bidder/purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile

number and email-id.

Step 2: KYC verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take two working days.)

Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: On line/off-line transfer of fund using NEFT/Transfer

using challan generated on e-Auction Platform.

Step 4: Bidder process and Auction Result: Interested registered bidder can bid online on e-Auction platform after

completing step 1, 2, and 3. completing step 1, 2, and 3.

To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the property/ies put on auction and the claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The E-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank

The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.

The date of on line E-auction for properties listed at serial no. 1 & 2 will be between 11.00 AM to 5.00 PM on 25.07.2023. To better facilitate the inspection, interested buyers are requested to intimate the branch through e-mail at

sarm.mumbaisouth@bankofindia.co.in and/or through contact numbers mentioned above and/or through Bank of India, SARM BRANCH contact no. 022-22673549, to better facilitate the inspection. Bid shall be submitted through online procedure only. Date of Inspection for the property listed at serial No. 1 will be on 18.07.2023 between 11:00 AM to 01:00 P. M. and serial No. 2 will be on 18.07.2023 between 02:30 PM to 04:00 P.M.

The Bid price to be submitted shall be at least one increment over and above the Reserve price and bidders are to improve their offer in multiples of Rs. 5,00,000/-(Rupees Five lakhs only) for property listed at Serial no. 1 and Serial no. 2. Bidders are advised to go through the website for detailed terms & conditions of auction sale before submitting their bids

and taking part in E-Auction sale proceedings.

10.Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.

11.It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before

submission of the bid. 12.The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the

EMD of unsuccessful bidders shall be refunded. 13. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, within next day of acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of

amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to

re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of property/ amount.

14. Neither the Authorised Officer / Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for

successfully participating in the e-Auction event.

15. The purchaser shall bear the applicable stamp duties/ Registration fee/ other charges, etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxes, assessment charges, etc. owing to anybody.

16. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or

reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for.

17. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other

name(s).

18. The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and condition of the control the respective branches on the contact numbers given.

SALE NOTICE TO BORROWER/ GUARANTORS

Date: 15.06.2023

Place: Mumbai

The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Interest Act, 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money

**Authorized Officer** Bank of India **Allcargo Logistics Limited** (CIN: L63010MH2004PLC073508)

allcarco

Regd. Office: 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098 Website: www.allcargologistics.com

Email: investor.relations@allcargologistics.com

Members of Allcargo Logistics Limited (the "Company") are hereby informed that pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Management Rules") read with the General Circular 10/2022 dated December 28, 2022 and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and other circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (MCA Circulars and SEBI Circulars are collectively knowns as Circulars") and ), and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") and other applicable laws, including any statutory modification(s), amendment(s) or re-enactment(s) threeof for the time being in force and as may be enacted hereinafter, the Company seeks the approval to the following Resolution

POSTAL BALLOT NOTICE

as set out in the postal ballot notice dated May 29, 2023 (the "Notice"), through Electronic Voting process ("e-Voting") Type of Resolution Description of the Resolution Appointment of Mr Sivaraman Narayanaswami (DIN: 00001747) as an Special Resolution Independent Director of the Company

As permitted under the MCA Circulars, the Company on Friday, June 16, 2023, has sent the Notice in electronic form only, to all the members whose e-mail addresses are registered with the Company or with the depositories/depository participant(s) or with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited ("Link Intime/ RTA") and whose names appear in the register of members/ list of beneficial owners received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited as on, Friday, June 09, 2023 ("Cut-off Date"). Any member who did not receive the Notice may either send an email to nvestor.relations@allcargologistics.com or write to NSDL at evoting@nsdl.co.in.

The Notice is available on the website of the Company www.allcargologistics.com, NSDL https:// www.evoting.nsdl.com/ and Stock Exchanges i.e.www.bseindia.com and www.nseindia.com. As permitted under the MCA Circulars, the Company has sent the Notice electronically and has not sent the hard copy of the Notice along with postal ballot form and postage prepaid self-addressed business reply envelope to the members whose email address are not registered. Assent or dissent of the members on resolution specified in the Notice would only be taken through the e-Voting as per the MCA Circulars.

To facilitate such members to receive this Notice electronically and cast their vote electronically members who have not registered their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> the same by sending an e-mail to Link Intime at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> the same by sending at <a href="mailto:mth-legistered">mth-legistered</a> in demat form are requested to register their e-mail addresses with their respective depositor

Pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Act read with Rules 20 and 22 of the Management Rules, Regulation 44 of the Listing Regulations, MCA Circulars and any other applicable provisions, if any, the Company has extended e-Voting facility to enable the members to cast their votes electronically through the e-Voting services provided by NSDL. The voting through e-Voting will commence from Saturday, June 17, 2023 at 9:00 a.m. (IST) and will end on Sunday, July 16, 2023 at 5:00 p.m. (IST). The e-Voting facility shall be disabled thereafter. All members are requested to cast their votes only through e-Voting as per the procedure provided in the Notice. Once the vote on the resolution is cast by a member or she will not be allowed to change it subsequently. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 48867000 and 022 24997000 or send a request to Ms Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.

The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off Date Friday, June 09, 2023. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.

All documents referred to in the Notice and Explanatory Statement will be available for electronic inspection by the Members from the date of dispatch of this Postal Ballot Notice during business hours 11:00 a.m. (IST) to 02:00 p.m. (IST) on all working days, except Saturday, Sunday and public holidays until the last date of e-voting. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investor relations@allcargologistics.com.

The Board has appointed Mr Dhrumil Shah (Membership No. FCS 8021 and CP No. 8978) Partner of M/s Dhrund M Shah & Co. LLP, Practicing Company Secretaries, as the scrutinizer for conducting the postal ballot/e-Voting process in a fair and transparent manner ("Scrutinizer").

Upon completion of the scrutiny of the votes cast in a fair and transparent manner, the Scrutinize will submit its report to the Chairman of the Company or any person duly authorized by him. The Chairman or any director or any other person authorized by the Chairman shall declare the results of the postal ballot as per the statutory timelines. The results of the postal ballot will be announced within 2 (two) working days of conclusion of the voting through postal ballot process. The results along with the Scrutinizer's report will be made available on the website of the Company www.allcargologistics.com, NSDL https://www.evoting.nsdl.com/ and Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The Company will also display the results at its registered office. The resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for e-Voting i.e. Sunday, July 16, 2023.

Any query in relation to the resolutions proposed to be passed by postal ballot may be addressed to the Company Secretary of the Company at investor.relations@allcargologistics.com.

By order of the Board of Directors

Place: Mumbai Devanand Moiidra Dated: June 16, 2023

NOTICE

No. 701, Prathamesh Apartment, 86th Old College Road, Opp. Portuguese Church, Dadar (W), Mumbai - 400 028 we hereby give this notice that the Original Sale Deed bearing No. BOM/290/99 dated 05-01-1999 made between M/s. Bhoomi Developer (first party) and Mr. Arun Waman Amberka and Mrs. Pooja Arun Amberkar (second party) AND another Original Sale Deed bearing No. BOM/2/1379 dated 06-03-2003 made between Mr. Arui Waman Amberkar and Mrs. Pooja Arui Amberkar (first party) and Mr. Ganesl Shashank Pitre & Mrs. Raishre Shashank Pitre (second party), bot these chain two original documents have been lost by our client during the travel. We hereby give this notice that any person or persons finding the above said original documents, please contac Shri B. S. Shetty (Mob. No 9819312454) having address at Flat No 701. Prathamesh Apartment, 86th Old ollege Road, Opp. Portuguese Church Dadar (W), Mumbai - 400028.

M/S. GORDHANDAS & FOZDAR

## TO WHOMSOEVER

#### PUBLIC NOTICE

All the concerned persons including benefited residents, environmental groups, NGO's and others are hereby informed that the State Environment Assessment Maharashtra, has accorded Environmental Clearance to M/s Atmosphere Realty Private Limited 12th Floor, Krushal Complex, G. M. Road, Chembur (W), Mumbai 400089, Maharashtra for their "ATMOSPHEDE" a Desidential Cum Commercial Project Scheme located at 784/1, 785, 786, 787, 788 790, 791, 792/A, 793 & 848 of village Nahur, Mumbai Maharashtra, Under File No. SIA/MH/INFRA2/416285/2023 dated 26th May 2023, The copy of clearance letter is available with the Maharashtra State Pollution Control Board and may also be seen on the website of the Ministry of Environment and forests http://ec.maharashtra.gov.in

Limited 12th Floor, Krushal Complex, G. M. Road,

IN THE OFFICE OF ARBITRAL TRIBUNAL, MUMBAI BEFORE THE HON'BLE ARBITRATOR MR. K. J. PARATWAR (C/o. Abhyudaya Co-operative Bank Ltd., Mumbai, Regal Industrial Estate,

WHEREAS The Disputant Namely, Abhyudaya Co-operative Bank Ltd., has instituted following Arbitration case U/s. 84 of the Multi-State Cooperative Societies Act, 2002 against all of you before me for adjudicating the disputes and to declare that you the Opponent is jointy and severally liable to pay the dispute claim amount with interest thereon as prayed in dispute application.

ı		alm amount with interest thereon as prayed in dispute application.		
	Sr. No.	Case No.	Name of the Opponents	Claim a
	No. 1	ARB/ACB/KJP/1052 OF 2023 Branch : Ghatkopar Loan A/c. No. ESCLN/500513 CC/685 ESCLNRLF/400008 STCL/400008	M/s. Urja Hybrid (India) Pvt. Ltd. (Opponent No. 1) A private limited company having its registered office at: Unit No. 328, Laxmi Plaza, Laxmi Industries Estate, SAB TV Lane, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. And/Or 501, Dipti Solitaire, Junction of M. G. Road & L.B.S. Road, Ghatkopar (West), Mumbai-400 086. And/Or A-2, Yogi Smruti, 1st Floor, Park Road, Vile Parle(East), Mumbai-400 067. Mrs. Aparna Zubin Mistry (Opponent No. 2) 1302, Shivshakti Apartment, Plot No. A-24, Shastri Nagar, Sundervan Complex, Lokhandwala Road, Andheri (West), Mumbai-400 053 Mr. Anilkumar Raju Amin (Opponent No. 3) C-201, Silver Gardens CHS Ltd., J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059. Mrs. Meeta Kiran Sangoi (Opponent No. 4) 202, Purna Jaigad Complex, Jangid Circle, Opp. J & K Bank, Mira Road (East), Thane-401 107. And/Or A/302, 3rd Floor, Nandanvan CHS Ltd., S. V. Road, Near Manav Kalyan Kendra, Dahisar (East), Mumbai-400 068. And/Or Final Plot No. 192, CTS No. 28/192, Near Kumar Hills Resort, Opp. Geetanjali Row House, Mumbai Pune Highway, Village Tungarli, Tal. Maval, Dist. Pune Mr. Kiran Kanji Sangoi (Opponent No. 5) R. No. 202, Purna CHS Ltd., Purna Jangid Complex, Mira Road (East), Thane-401 107. And/Or	w.e.f. 01/03
			Manav Kalyan Kendra, Dahisar (East), Mumbai-400 068.  Mr. Amit Ashok Kanungo (Opponent No. 6)  Flat No. 1302, Shivshakti Apartment, Plot No. A-24, Shastri Nagar, Sundervan Complex, Andheri (West), Mumbai-400053.	
		ARB/ACB/KJP/1053 OF 2023 Branch : Fort Loan A/c. No. CC/544 ESCLN/400001	Mr. Vinod Atibal Singh (Opponent No. 1) Prop. of M/s. Rohit Industries Room No. 101, 1st Floor, Ganga Smruti Building No. 2, Khandwala (SRA) CHS Ltd., Opposite Shivganga Building, Vakola Bridge, Vakola, Santacruz (E), Mumbai-400 055. And/Or 30 G, Bomanji Lane, Sajjid Yasin Chamber No. 2, Fort, Mumbai-400 001.	Rs. 18,30,; as on 31/0 with furthe w.e.f. 01/04

And/Or 217, DBS Business Centre, DBS Heritage House, Harzbar Road, Off. D. N. Road, Fort, Mumbai-400 001.

Mumbai, at above address in person or by a pleader or by an Advocate duly instructed and able to answer the

Given under my hand and seal.

Mumbai

Dated: 17/06/2023

**ARBITRATOR** 

Under the instructions from our clien Shri Heeralal Doshi, owner of the Flat

> Advocates & Solicitors Examiner Press Building 35, Dalal Street, Fort Mumbai - 400 023

## CONCERNED

We confirm that we have approved the below content which is to be released as a public notice ad in Free Press Journal.

Chembur (W), Mumbai - 400089

**Authorized Signatory** 

### **PUBLIC NOTICE**

Acharya Donde Marg, Sewri, Mumbai-400 015)

r. o.	Case No.	Name of the Opponents	Claim amount
	ARB/ACB/KJP/1052 OF 2023	M/s. Urja Hybrid (India) Pvt. Ltd. (Opponent No. 1)	Rs. 19,22,50,400.96 as on 28/02/2023
	Branch : Ghatkopar Loan A/c. No.	A private limited company having its registered office at :	with further interest w.e.f. 01/03/2023
	ESCLN/500513 CC/685 ESCLNRLF/400008 STCL/400008	Unit No. 328, Laxmi Plaza, Laxmi Industries Estate, SAB TV Lane, New Link Road, <b>Andheri (West), Mumbai-400053.</b> And/Or	
	0.02 .0000	501, Dipti Solitaire, Junction of M. G. Road & L.B.S. Road, Ghatkopar (West), Mumbai-400 086. And/Or	
		A-2, Yogi Smruti, 1st Floor, Park Road, Vile Parle(East), Mumbai-400 067.	
		Mrs. Aparna Zubin Mistry (Opponent No. 2)	
		1302, Shivshakti Ápartment, Plot No. A-24, Shastri Nagar, Sundervan Complex, Lokhandwala Road, Andheri (West), <b>Mumbai-400 053</b>	
		Mr. Anilkumar Raju Amin (Opponent No. 3)	
		C-201, Silver Gardens CHS Ltd., J. B. Nagar, Andheri (East), <b>Mumbai-400 059</b> .	
		Mrs. Meeta Kiran Sangoi (Opponent No. 4)	
		202, Purna Jaigad Complex, Jangid Circle, Opp. J & K Bank, Mira Road (East), Thane-401 107. And/Or	
		A/302, 3rd Floor, Nandanvan CHS Ltd., S. V. Road, Near Manav Kalyan Kendra, <b>Dahisar (East), Mumbai-400 068.</b>	
		And/Or Final Plot No. 192, CTS No. 28/192, Near Kumar Hills Resort, Opp. Geetanjali Row House, Mumbai Pune Highway, Village Tungarli, Tal. Maval, Dist. Pune	
		Mr. Kiran Kanji Sangoi (Opponent No. 5)	
		R. No. 202, Purna CHS Ltd., Purna Jangid Complex, Mira Road (East), Thane-401 107.  And/Or	
		A/302, 3rd Floor, Nandanvan CHS Ltd., S. V. Road, Near Manav Kalyan Kendra, Dahisar (East), Mumbai-400 068.	
		Mr. Amit Ashok Kanungo (Opponent No. 6)	
	í	Flat No. 4000 Obitabalai Assaulasant Blat No. 4 Od Obratai	

341.48 03/2023 er interes 4/2023 And/Or 6/B-H, Gala No. 1, Sagar Industrial Estate, Dhumal Nagar Waliv, Vasai-East, District Thane-401 208. Mr. Rahul Dhanraj Singh (Opponent No. 2) Flat No. 502, 5th Floor, Lotus Apartment B, Shriprastha Complex, Nallasopara West, Thane-401 303. And/Or Flat No. 206, 2nd Floor, Kailash Tower, Yashwant Viva Township, Sector V, Achole, Nallasopara (East), Thane-And/Or Morarjee Textiles Ltd., 2, Peninsula Spenta, Mathuradas Mills, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013.

You were tried to be served by R.P.A.D./Speed Post on the last known address but could not be served. The Disputant bank's application for substitute service has, therefore, been allowed.

You are, therefore, summoned to appear before me on 22/06/2023 at 11.00 a.m. at the office of Arbitral Tribunal, claim in above Arbitration case.

Note that if you fail to appear on the day, time and place mentioned here to above the arbitration case would be heard Ex-Parte and decided in accordance with law

(K. J. PARATWAR)

of the said Demand notice.

IDFC FIRST Bank Limited ( erstwhile IDFC Bank Limited and presently known as IDFC FIRST Bank Limited)

**IDFC FIRST** 

CIN: L65110TN2014PLC097792 Registered Office: KRM Towers, 8<sup>th</sup> Floor, Harrington Road, Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

APPENDIX IV [Rule 8(1)]
POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the IDFC FIRST Bank Limited (erstwhile IDFC FIRST Limited and amalgamated with IDFC Bank Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 14.07.2021 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1. Arman Nafees Hashmi, 2. Arman Nafees Hashmi, to repay the amount mentioned in the notice being Rs. 74,39,905.41/- (Rupees Seventy Four Lac Thirty Nine Thousand Nine Hundred

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subsection (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 15th day of June 2023. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with

Five and Forty One Paise only) as on 28.06.2021, within 60 days from the date of receip

the property and any dealings with the property will be subject to the charge of THE **IDFC** FIRST Bank Limited (erstwhile IDFC FIRST Limited and amalgamated with IDFC Bank Limited) for an amount of Rs. 74,39,905,41/- (Rupees Seventy Four Lac Thirty Nine Thousand Nine Hundred Five and Forty One Paise only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub – Section (8) Of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable properties

All That Piece And Parcel Of Residential Property Bearing Flat No. 1404, Admeasuring 577 Sq. Ft. (Carpet Area) Equivalent To 53.60 Sq.Mtr., On The 14th Floor In "H" Wing, "G Type Of The Building Known As "Raj Estate", Situate And Lying And Being At Village Kashi raluka & District: Thane, In The Registration District And Sub-District Thane And Withir Fhe Limits Of The Mira Bhayandar Municipal Corporation, In The State Of Mumbai.

Date: 15th June 2023 Place: Mumbai. Loan Account No : 10043005266 & 10038467897.

Authorised officer IDFC FIRST Bank Limited (erstwhile IDFC Bank Limited and presently known as IDFC FIRST Bank Limited

BEFORE THE ASSISTANT CHARITY COMMISSIONER-IV IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmada Ayukta Bhavan, Sasmira Building, Worli, Mumbai – 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC/IV/2412/ 2023.

Filed by : Shri. Dinesh D. Shah In the matter of SHREE AJARAMAR STHANAKWASI JAIN SANGH, SANTACRUZ Registration No. PTR No. E-19104 (Mumbai)

All Concerned having interest -

Whereas the Reporting trustee of the above trust have filed a Change Report u/s 22 of The Maharashtra Public Trust Act 1950 for bringing the below described Flats with parking space in building standing thereon on the recode of the above named trust and an inquiry is to whether this property is the property of the trust and could be registered in the trust name? Following Immovable Properties are acquired by the trust and shall be taken or

Description of the Immovable Property:

Description of Property: 1) Properties 1 & 2

record of Trust:

Filat No. 101 & Flat No. 102 on first floor, total admeasuring 146.28 Sq. mtrs (Built Up) including open parking spaces no. P-4 and P-5, admeasuring 18 sq. mtrs. i.e. 9 mtrs. each, n the building Known as "Shiv-Mani" constructed on Final Plot No. 9, TPS No. V, bearing C.T.S. No. 112, 112/1 and 112/2, Village Bandra (East), Taluka Andheri, District of Mumba Suburban situated at Dadhich Hospital Compound, Near Santacruz Railway station (East) Mumbai - 400 055.

Agreement Value for Both Flat: Rs. 54,00,000/- (Rupees Fifty Four Lakhs Only). 2) Property 3

Flat No. 201 on second floor, admeasuring 73.14 Sq. mtrs. (Built Up) including Open Parking Space no. P-3, area admeasuring 9 mtrs. in the Building Known As "Shiv-Mani" constructed on Final Plot No. 9, TPS No. V, bearing C.T.S. No. 112, 112/1 and 112/2, Village Bandra (East), Taluka Andheri, District of Mumbai Suburban situated at Dadhich Hospital Compound, Near Santacruz Railway station (East), Mumbai - 400 055.

common area) in the Building Known As "Shiv-Mani" constructed on Final Plot No. 9, TPS No. V, bearing C.T.S. No. 112, 112/1 and 112/2, Village Bandra (East), Taluka Andheri,

Agreement Value: Rs. 27,00,000/- (Rupees Twenty Seven Lakhs Only)

District of Mumbai Suburban situated at Dadhich Hospital Compound, Near Santacru Railway station (East), Mumbai - 400 055. Agreement Value: Rs. 25,00,000/- (Rupees Twenty Five Lakhs Only). This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Assistant Charity Commissioner-IV, Greater Mumbai Region, Mumbai at the address within 30 days

Flat No. 202 on Second floor, area admeasuring 945 Sq. ft. (Built Up) Including (including

rom the date of Publication of this notice Given under my hand and seal of Jt. Charity Commissioner, Greater Mumbai Region

This 13th day of June. 2023.

Notice is hereby given that:



Superintendent –(J) Public Trust Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

### ajanta pharma limited

NOTICE OF 44TH ANNUAL GENERAL MEETING ('AGM')

AND E-VOTING

- 1. 44th AGM of the Company will be held on Tuesday, 18th July 2023 at 11.00 a.m. IST through Video Conference ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Rules framed thereunder ('Act'), the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI (collectively referred to as 'Relevant circulars'), without the physical presence of Members at a
- 2. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. Ajanta House, Charkop, Kandivli (West), Mumbai -
- 400 067. 3. In terms of the Relevant circulars, the requirement of sending physica copy of the Notice and Annual Report to the Members have dispensed with and accordingly, Notice and the Annual Report for the financial year 2022-2023 ('Annual Report') have been sent by email or Friday, 16th June 2023 to those Members whose email addresses are
- registered with the Company/Depository Participant/s ('DPs'). 4. The Notice and the Annual Report are also available on website of the Company at www.ajantapharma.com and the websites of BSE Limited (www.bseindia.com). National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Depository Security Limited ('NSDL') (www.evoting.nsdl.com).

5. Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

- (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. 6. Members holding shares either in physical form or dematerialise form, as on Tuesday, 11th July 2023 (cut-off date), shall be eligible to cast their vote electronically through electronic voting system (remote
- e-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. The Ordinary and Special Business, as set out in Notice will be transacted through voting by electronic means only.
- 7. All members may note that: i. The remote e-voting shall commence on Saturday, 15th July 2023 at
- ii. The remote e-voting shall end on Monday, 17th July 2023 at 5.00 p.m
- iii. The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change i subsequently;
- iv. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting and or through e-voting system during the 44th AGM, is 11th July 2023;
- v. Any person, who becomes a Member of the Company after the Notice is sent by email and is holding shares as on cut-off, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- AGM may participate in the AGM through VC/OAVM facility but will not be entitled to cast their vote during the AGM. However, Members participating in the AGM and who have not cast their vote by remote e-voting, will be entitled to cast their vote through e-voting system during the AGM; vii. The process and manner of remote e-voting prior to and during the

AGM for members holding shares in dematerialized mode, physical

mode and for shareholders who have not registered their email

vi. Members who have cast their vote by remote e-voting prior to the

addresses, is provided in the Notice. The details are also be available on the website of the Company. In case of any queries/issues/grievance connected with attending AGM & e-voting, please contact: Ms. Pallavi Mhatre, Sr. Manage NSDL at pallavid@nsdl.co.in or send an email to evoting@nsdl.co.in or contact no. 022 4886 7000 and 022 2499

For Ajanta Pharma Limited Date: 16<sup>th</sup>June 2023

> Gaurang Shah VP - Legal & Company Secretary

Place : Mumbai

### केनरा बैंक Canara Bank ि सिंडिकेट Syndicate

एआरएम ॥ शाखा, मुंबई ३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, बॅलार्ड ईस्टेट मुंबई - ४००००१ दूरध्वनी क्र : (०२२) २२६५११२८/२९ **ई-मेल:** cb6289@canarabank.com

### विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदींसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री

सूचना. . प्रविसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनर बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा सांकेतिक कब्जा घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती**. मे. एस.के.टेक्स्टटाईल्स** येथे गाळा क. बी<sup>,</sup> आणि बी६, हाऊस क्र. ११५९, खांभा रोड, मिठपाडा, केडिआ कंपाऊंड, शेलार भिवंडी, मुंबई - ४२ ३०२ प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे संचालक/ हमीदार १) श्री. सुनिल कुकरेजा, २) श्री. भागिरध भगवानराम ब्रिजानिआ, ३) श्री. बाळकृष्ण भोईर यांच्याकडून कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखेल रु. १२,०३,९४,१३३.९/ - (३०.०६.२०२३ रोजीस अधिक पुढील व्याज आणि त्यावरील प्रभार) च्य वसुलीसाठी ०३.०७.२०२३ रोजी <mark>'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आ</mark>हे **तेथे आहे'** तत्त्वाने विकल्या जातील.

अनु क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. यात)	इसारा अनामत रक्कम (रु. यात)
٧.	श्री. सुनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे कांभा रोड, मिठपाडा, केडीया कंपाऊंड, गाव शेलार, तालुका. भिवंडी, जिल्हा – ठाणे, मुंबई- ४२१ ३०२ येथे स्थित सन्हें क्र. २३/५, २६/२, २८/३/२ गाळा क्र. बी-३, बी-४, बी-४, बी-५ आणि बी-६ येथे जंगमगहाण प्लान्ट आणि मशिनरी मोज. प्लॉट क्षेत्र ७२०० चौ. फू यासह त्यामध्ये उपलब्ध जंगमगहाण प्लान्ट आणि मशिनरी	रू. १,२२,४०,०००/-	रू. १२,२४,०००-
भाशनरा  श्री. सुनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे प्रस्ट क्र. २०४, २ रा मजला, बिल्डिंग क्र. डी, शिव शकती हाइंटस्, जैन मंदिर जवळ, चर्नीपाडा रोड, ओल्ड अंजूर फाटा मागे, ऑक्ट्रोई नाका, जमीन धारक स. क. १९०, हिस्सा क्र. १५, गाव रहनाल, ता. भिवंडी, जि. ठाणे-४११३०२.		रू. १६,९०,०००/-	₹. १,६९,०००/-
¥	श्री. सुनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे पलॅट क्र. ३०२, ३ रा मजला, वर्धमान सीएवएस, म्युनिसपल हि. क्र. ७११, मंडई रोड, लाईफ लाईन हॉस्पिटल समोर, गाव-गौरी पाडा, ठाणे रोड, पायल सिनेमा जवळ, भिवंडी, ठाणे-४२१३०२ येथे स्थित	रू. २०,४०,०००/-	₹. ₹,0४,000/-
8	श्री. बाळकृष्ण भोईर यांच्या नावे गाळा क्र. २६, तळ मजला, हाजी इब्राहिम पटेल कॉम्प्लेक्स, कुडुस, भिवंडी रोड, कॅनरा बॅंक जवळ, ता. वाडा, जि. पालघर.	रू. १०,९५,०००/-	₹. २,०४,०००/-
ч	श्री. भागिरथ ब्रिजानिआ यांच्या नावे फ्लॉट क्र. जी १, तळ मजला, सोम शिवम-५ आणि ६, मानसरोवर कॉम्प्लेकस येथील स्थित, मानसरोवर शॉपिंग मॉल समोर, वरल देवी लेक जवळ, बिल्डिंग क्र. बी, टाईप ८, गाव. फेणे, तालुका भिवंडी, धामणकर नाका, भिवंडी, ठाणे	रू. ९,४५,०००/-	रू. ९४,५००/-
ξ.	श्री. सुनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे कांभा रोड, मिठपाडा, केडीया कंपाऊंड, गाव शेलार, तालुका. भिवंडी, जिल्हा – ठाणे, मुंबई- ४२१ ३०२ येथे स्थित फॅक्टरी एल ॐण्ड बी धारक स.क्र. २३/५, २६/२, २८/३/२ त्यासह तळ मजला आणि पहिला मजला शेजारच्या गाला क्र. बी-३, बी-४, बी-५ आणि बी-६ येथे क्र. ११५९ अनामत रक्कम ३०.०६.२०२३ रोजी किंवा त्यापुर		₹. ?३,५०,०००/-

इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास ३०.०६.२०२३ रोजीस किंवा पूर्वी सायं ५.०० **पर्यंत** सादर करावेत. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख **३०.०६.२०२३.** 

प्राधिकत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवन मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख २६.०६.२०२३ विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई-ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा श्री. परीतोष कुमार, मुख्य व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. सुमीत कुमार त्र्यवस्थापक (मो. क्र. ९३४५३३२३२३) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्यार्ह कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्यो विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, (संपर्क क्र +९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४) Support@bankeauctions.com hereesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा.

**दिनांक :** १६.०६.२०२३ **ठिकाण:** मुंबई

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-॥ शाख

#### महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय. मध्य मुंबई सा.बां. विभाग, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८

Email: centralmumbai.ee@mahapwd.gov.in ४९३६४०४/२४९३१९०२ फॅक्स: २४९३१९०२ जा क.का.अ./ममंवि/निविदा/२९४७ दिनांक: - १३/०६/२०२३

ई निविदा सूचना क्रमांक ०६ सन २०२३-२४ कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.बां.) विभाग, वरळी, मुंबई कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक २४९३१९०२/२४९३६४०४ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्ये त्या वर्गातील **मजूर सहकारी संस्था मर्यादित यांचेकडून** ०८ कामाकरिता (१०० लक्ष पेक्षा जास्त) किंमतीच्या कामांची ई-निविदा http://mahatenders.gov.in/ http://mahapwd.com मागवित आहेत. सर्व मजूर सहकारी संस्था, मुंबई जिल्हा यांनी प्रचलित नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.बां.) विभाग, वरळी, मंबई यांनी राखन ठेवला आहे.

J 40	
ई-निविदा उपलब्ध	दि. १९.०६.२०२३, सकाळी १७.०० पासून ते दि.
कालावधी-	२६.०६.२०२३ रोजी १५.०० पर्यंत
ई-निविदा उघडणे (शक्य	दि. २७.०६.२०२३ रोजी १५.०० वाजता (कार्यकारी अभियंता,
झाल्यास)	मध्य मुंबई (सा.बां.) विभाग, यांचे कार्यालय, गणपत जाधव मार्ग,
	वरळी, मुंबई-४०० ०१८)

कार्यकारी अभियंता मध्य मुंबई (सा.बां.) विभाग डी.जी.आय.पी.आर. २०२३-२४/१४९६ वरळी, मुंबई

> फॉर्म क्र. १४ (विनियमन ३३ (२) पाहा) प्रसिद्धी द्वारे केलेले नोंदणीकृत ए/डी दाती द्वारे

वस्ली अधिकारी यांचे कार्यालय - १/२ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलेफोन एक्सचेंज बिल्डींग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३

मागणी सूचना इनकम टॅक्स कायदा, १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम २ व कर्ज व कर्जबाजारीपणा ॲक्ट, १९९३ च्या वसुलीच्या अनुच्छेद २५ ते २८ अंतर्गत सूचना

आरसी/४०८/२०१९

वि.

श्री. सुदिप गणपत चव्हाण व अन्य

१. **श्री. सुदिप गणपत चव्हाण,** ३६/१०, राम लक्ष्मण निवास, जुना डोंबिवली रोड, शास्त्री नगर, डोंबिवली (प) ४२१ २०२. तसेच पोस्ट मखाजान, तालूका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी ४१५ ६०८. श्रीम. सुनिता गणपत चव्हाण, ३६/१०, राम लक्ष्मण निवास, जुना डोंबिवली रोड, शास्त्री नगर, डोंबिवली

(प) ४२१ २०२. तसेच पोस्ट मछाजान, तालूका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी ४१५ ६०८.

श्री. नरेंद्र रघुनाथ कदम, आरएम ६१० समता, १ ला मजला, बी विंग, दादीसंतुक लेन, चिरा बाझार, मुंबई

श्री. सतिष दत्ताराम चव्हाण, रूम क्र. ६, साईकृपा चाळ, कल्याण रोड, पाथेरली डोंबिवली (पू) ४२१ २०१ तसेच महेष म्हात्रे चाळ, आरएम क्र. १, पाथेरली डोंबिवली (पू) ४२१ २०१. यादारे अधिसचित करण्यात येते की. सन्मा. पीठासीन अधिकारी. कर्ज वसली न्यायाधिकरण मंबर्ड (डीआरटी ३) यांच्याद्वारे जारी आदेश अंतर्गत वसुली प्रमाणपत्र जारी करून ओए/८०४/२०१७ मध्ये रक्कम रु. ११८०७४४.०० (रु. अकरा लाखा ऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस मात्र) तसेच त्यावरील दि.

२०.०९.२०१६ पासूनचे १०.००% समान व्याज वार्षिकरित्या दंडात्मक व भविष्यातील व्याज ज्यांची पूर्तता व मूल्य रु. ३४३०७ (रु. चौंतीस हजार तीनशे सात मात्र) तुमच्या शुल्काची रक्कम तुमच्याकडून देय आहे (संयुक्त व एकत्रितरित्या). तम्हाला निर्देश देण्यात येत आहे की त्यांनी सदर सचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासन १५ दिवसांच्या आत सदर रकमेचा भरणा करावा अन्यथा बँक व वित्तीय संस्था कायदा, १९९३ व त्यावरील नियम अंतर्गत कर्जाच्या

वसली यांच्यासह वसली करण्यात येईल. तुम्हाला याद्वारे आदेश घोषित करण्यात येतात की, सुनावाीच्या पुढील दिवशी तुमच्या मालमत्तेचे विवरण सादर

तुम्हाला याद्वारे आदेश देण्यात येतात की, पुढील प्रक्रियेकरिता अधोहस्ताक्षरित यांच्या समक्ष दि.

०६.०७.२०२३ रोजी दु. २.३० वा. उपस्थित राहावे. वरील रकमेबरोबरच, तुम्हाला अतिरिक्त खालील रकमेचाही भरणा करावा लागेल :

(ए) सदर व्याजाचा अंमलबजावणी प्रक्रियेच्या सदर सूचनेच्या नंतर तारखोच्या कालावधीकरिता भरणा करावा

(बी) सदर सेवा बजावण्यासंदर्भात तसेच थकबाकीच्या रकमेच्या वसुलीसाठीची अधिक प्रभार व उद्भवलेले

खार्च व अन्य प्रक्रिया यांसाठी उद्भवलेले खार्च यांचे प्रदान.

माझी सही व सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी दि. १६.०५.२०२३ रोजी जारी



वसुली अधिकारी - २ कर्जवसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी३)

रत्नेश कुमा

### बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda G> -221-

रिजनल स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट रिकव्हरी ब्रांच, देना बँक बिल्डिंग, १ला मजला, १७-बी, हॉर्निमन सर्कल,फोर्ट, मुंबई –४००००१. फोन : ०२२–६८२६००५९/६०/६१, ईमेलः  $\underline{sarmms@bankofbaroda.co.in}$ 

#### जोडपत्र IV-ए, II−ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदी ] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) अन्वयं स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहेत, ज्यांचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे, त्या खालील नमूद खात्याच्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत

अ. क./सं चक्र.	कर्जदार/ हमीदार/गहाणदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीचे वर्णन च्यासह काही असल्यास ज्ञात भार	एकूण थकबाकी	ई लिलावाची तारीख आणि वेळ	(१) राखीव किंमत व (२) इअर ३) बोली	कब्जाची स्थिती (अन्वयीक	मिळकतीच्य निरिक्षणाची तारिख आणि
नलाव गायडी					वाढविण्याची (रू. लाखात)	/ प्रत्यक्ष)	वेळ आणि संपर्क तपशि
8	मे. युनिक सर्ल्हिसेस अलायन्सेस डाटा केबल प्रा.लि. फ्लंट क्र. १०२, मोती महाल, ब्लॉक क्र. सी-३७/७४, कुलां कॅम्प रोड, उत्हासनगर-४२१००४, टाणे संचालकः १) श्री. नितिन अप्पा राऊत, ब्लॉक क्र. सी-३६, रूम क्र. १८७२, कुलां कॅम्प रोड, उत्हासनगर-४२१००४, टाणे. २) दीपक रेक्कुमल चावाला मोती महाल जवळ, ब्लॉक क्र. सी-३७/७४, कुलां कॅम्प रोड, उत्हासनगर-४२१००४, टाणे. हमीदार: १) श्री. राजकुमार मोहनराम सावनी २) क्रा. स्नेहा राजकुमार सावनी से ये शहाता फ्लंट क्र. १०२, मोतीमहाल, ब्लॉक क्र. सी-३७/७४, भाटिया चीक जवळ, कुलां कॅम्प रोड,	पलंट क्र. १०२, १ ला मजला, मोती महाल को ऑप हार्किस्स सोसायटी, ब्लॉक सी २७/७४, घारक सी टी एस क्र. २३४५४ सन शीट क्र. ५०, कुर्ला केंद्राजे रोड, उल्हासनगर ४, जि. ठाणे, मोजमापित अंदाजे ९७५ चौ.फू. सुपर बिल्ट अप क्षेत्र बँकेला ज्ञात भार: सोसायटी थकीत रु. ४.७२ लाख (श्री. राजकुमार मोहनराम सावनी आणि सी. बरखा राजकुमार सावनी द्वारे गहाण) फ्लंट क्र. १०६, १ला मजला, मोनिश अपार्टमेंट, ब्लॉक क्र. ए-२११, रूम क्र. ४२१ आणि ४२२, सीटीएस क्र. २३५५६ आणि २३५५७, गाव उल्हासनगर ४, ठाणे, मोज. ६२५ चौ.फूट. (सुपर बिल्ट अप क्षेत्र) बँकेला ज्ञात भार: शुन्य	रु. ७५.५९ लाख + २८.०२.२०१९ पासून न लावलेली व्याज आणि त्यावरील प्रभार	१२.०७.२०२३ १४:०० ते १८:००	१) 등, ३३,०० २) 등, ३,३० ३) 등, ০,२५ १) 등, १५,५० २) 등, १,५५ ३) 등, ০,२५	प्रत्यक्ष कब्जा प्रत्यक्ष कब्जा	०६.०७.२० स. ११:०० दु. ०१:०० अनुप कुमा ७२८२९७६१ दु. ०२:०० सायं. ०४:० अनुप कुमा ७२८२९७६१
٦.	उल्हासनगर ४२१००५, जि. ठाणे. ४) श्री. राकेश सिताराम सावनी ५) श्रीम. रोमा राकेश सावनी फ्लॅट ऋ. १०६, मोनिश अपार्टमेंट, कुर्ला कॅम्प रोड, उल्हासनगर ४२१००५, ठाणे. मे. सहज एंटरप्राचझेस:- दुकान क्र. १०१, विशाल	(सी. बरखा राजकुमार सावानी आणि श्री. राजकुमार मोहनराम सावनी द्वारे गहाण) बिल्डिंग क्र. बी-६, पारसनाथ कॉम्प्लेक्स, भिवंडी,	रु. ६२.४७ लाख <b>+</b>	१२.०७.२०२३	(१) হ. ३९.५०	प्रत्यक्ष	০४.০৬.২০
	इंडस्ट्रीज, गॅस गोंडाऊनजवळ, भाईंदर पूर्व, जिल्हा - ठाणे. हार्दिक एस शाह, प्रोप्ना. आणि गहाणदार मे. सहज एंटरप्रायझेस, राहणार, एस्ट क्रमांक बी-२०२, पुष्प विनोद - १, पुष्पा पार्क, एस लही रोड, एमसी डोनाल्डच्या मागे, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ श्रीमती स्मृती संजीव शहा (जमीनदार आणि गहाणखत), राहणार, फ्लंट क्र. बी-२०२, पुष्प विनोद-१, पुष्पा पार्क, एस लही रोड, एमसी डोनाल्डच्या मागे, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ श्री संजीव एस शाह (जामीनदार):- राहणार, फ्लंट क्रमांक बी-२०२, पुष्प विनोद-१, पुष्पा पार्क, एसल्ही रोड, एससी डोनाल्डच्या मागे, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००१२ श्री. विवेक केनेडी (जमीनदार) फ्लंट क्र. ११०६, पुष्प	जि. ठाणे मधील १ल्या मजल्यावरील इंडस्ट्रियल परिसर गाळा क्र. ११४, मोजमापित अंदाजे ३०१५ चौ. फूट बिल्टअप क्षेत्र म्हणजेच २८० चौ.मीटर्स बिल्टअप क्षेत्र. बैंकला ज्ञात भार: शुन्य. (हार्दिक संजिब शाह आणि स्मृती संजिब शाह यांच्या द्वारे गहाण).	१५.१०.२०१८ पासून न लावलेली व्याज आणि त्यावरील प्रभार	१४:०० ते १८:००	(२) ह. ३.९५ (३) ह. ०.२५	कब्जा	स. ११.०० दु. ०१.० अनुष कुम ७२८२९७६१
	विनोद -३, पुष्पा पार्क, एस व्ही रोड, एमसी डोनाल्डच्या मागे, बोरिवली (पश्चिम), मुंबई -४०००९२						
₹.	मे. गुरुकृपा टेक्सटाईल्स दुकान क्र. १, प्लॉट क्र. ४, गुरदास सिंग कंपाऊंड, गांधी रोड, उल्हासनगर -४२१००५. श्री. कुलदीपसिंग गुरदास अलीसिंघानी प्रोजा. मे. गुरुकृपा टेक्सटाईल्स प्लॉट क्र. ४ आणि ५ तळमजला, गुरु रामदास निवास, गांधी रोड, गुरदास सिंग कंपाऊंड, उल्हासनगर -४२१००५	गुरदाससिंग कंपाऊंड, गांधी रोड, उल्हासनगर- ४२१००५ येथे स्थित तळ+१ इंडस्ट्रीअल रचना/गेड सह गाव अंबरनाधचा प्लॉट क्र.५, सर्वे क्र.१७/२, ९८/५ व १९/३ पैकी प्लॉट क्र १. एकूण मोजमापीत ५८३ ची.याड्स बँकेला ज्ञात भार: शुन्य. (श्री. कुलदीपसिंग गुरदास अलीसिंघानी द्वारे गहाण)	ह. १४२.९७ लाख + ०१.०४.२०१९ पासून न लावलेली व्याज आणि त्यावरील प्रभार	१२.०७.२०२३ १४:०० ते १८:००	(१) क. ६०.०० (२) क. ६.०० (३) क. १.००	प्रत्यक्ष कब्जा	०७.०७.२ स. ११:० दु. ०१:० किशोर क ९८२१०६६
3	मे. सतनाम टेक्सटाईल्स, प्रोप्रा. श्री. मनोहरसिंग गुरदाससिंग अलिसिंघानी,	गुरूदास सिंग कंपाऊंड, सुख निधान आश्रम जवळ, सुख निधान नगर, गांधी रोड, उल्हासनगर, जिल्हा	रु. ११०.३५ लाख + ०१.०४.२०१९	१२.०७.२०२३ १४:०० ते	(१) হ. ५२.७० (२) হ. ५.२७	प्रत्यक्ष कब्जा	०७.०७.३ स. ११:०

टिप: खरेदीदारांना स्थावर मिळकतींशी संबंधित लागु कर, जीएसटी भरावी लागेल. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृप्या https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी दूर क्र. ०२२–६८२६००५९/६०/६१/६२ यावर संपर्क साधावा.

गाळा क्र. ०९, यु-९२, एस-५६, प्लॉट क्र. ५ जवळ, गांधी | ठाणे-४२१००५ मध्ये स्थित गाव अंबरनाथ च्य

प्लॉट क्र. ५, सर्व्हे क्र. १७/२, १८/५ आणि

१९/३ मध्न उप प्लॉट क्र. ३ धारक च्यासह

बँकेला ज्ञात भार- शुन्य (मनोहरसिंग गुरुदाससिंग अलीसिंघानी द्वारे गहाण)

फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, इमारत क्र. ए-५, सर्व्हे क्र. २२ आणि १५ हिस्सा क्र. २, १(भाग),

ओम मानसरोवर को ऑप हाऊसिंग सोसायटी लि.

कॉलेज रोड, गाव फेने भिवंडी, तालूका भिवंडी, जि.

(कांतिभाई जे. पटेल आणि सौ. ललिताबे

इंडस्ट्रियल रचना/शेड

ठाणे ४२१३०४

बँकेला ज्ञात भारः शून्य

फ्लॅटचे चटई क्षेत्र ६२५ चौ.फू.

कांतिलाल पटेल द्वारे मालकीचे)

रोड, गुरूदास सिंग कंपाऊंड, उल्हासनगर-४२१००५

श्री. कुलदीप सिंग गुरदाससिंग अलिसिंघानी (हमीदार),

प्लॉट क्र. ४ आणि ५, तळमजला, गुरू रामदास निवास, गांधी

श्री. कुलदीप सिंग गुरदाससिंग अलिसिंघानी (हमीदार),

दुकान क्र. १, प्लॉट क्र. ४, गुरदास सिंग कंपाऊंड, गांधी रोड

१५७२/७, साईनाथ इंडस्ट्रीअल कंपाऊंड, मिथपाडा खोनी,

फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, ओम मानसरोवर को-ऑप

हाऊसिंग सोसायटी लि., ए-५, कॉलेज रोड, भिवंडी तालूका

फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, ओम मानसरोवर को-ऑ

हाऊसिंग सोसायटी लि., ए-५, कॉलेज रोड, भिवंडी तालूका

भिवंडी तालूका भिवंडी जि. ठाणे ४२१३०२

श्री. कांतिभाई जोतराम पटेल

प्रोप्रा. मे. वीर टेक्स्टाईल

भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२

भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२



न लावलेली व्याज

आणि त्यावरील

२९.०६.२०१७

न लावलेली व्याज

आणि त्यावरील

१४:०० ते

प्राधिकृत अधिकारी

मुंबई येथे कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ मध्ये रल भवन, ३रा मजला, स्ट्रॅन्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट,

कुलाबा, मुंबई-४०० ००५ मूळ अर्ज क्र. ३३० सन २०२२

...अर्जदा

समन्स यनियन बँक ऑफ इंडिया

विरुद्ध मे. हॉलगेट ॲग्रोप्रोडक्टस प्रा. लि याअर्थी, वरील नमूद **ओए क्र. ३३० सन २०२२** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **२५.०८.२०२**३ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ३,१५,५०,९६५.९९ च्या कर्जाच्या वसुलीसार्ठ तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी . ज्ली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज)

ऑक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) दुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मेळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या अन

क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मञ्जाव करण्यात आला आहे. iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही

मत्तांची आणि/िकंवा मूळे अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्त आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोक झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तार हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला ०४.१०.२०२३ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना साद करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत

अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

झ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १३ मार्च, २०२३ रोजी दिले समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी

<u>प्रतिवादींचे नाव आ</u>णि पत्ता: मे. हॉलगेट ॲग्रोप्रोडक्ट्स प्रा.लि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालये येथे ५१३, ५ वा मजला, मेकर चेंबर त, प्लॉट क्र. २२१, जमनलाल बजाज मार्ग

ज्याची फॅक्टरी येथे: गोडाऊन क्र. ई-२/७, सागर कॉम्प्लेक्स गाव ओवली, तालूका भिवंडी, ठाणे जिल्हा ४२१ ३०२.

श्री. सुधीर जैन

१) हाऊस क्र. ३०२९, रेल्वे रोड, जांदीआला गुरु, अमृतसर, पंजाब १४३ ११५ २) फ्लॅट क्र. १२ वा मजला आणि फ्लॅट क्र. १३, १३ वा मजला, कल्पवृक्ष रेसिडन्सी, ऑगस्ट क्रांती मार्ग

विठ्ठल कोर्ट कंपाऊंड, गंगार ऑप्टिशिअन्स केम्प्स कॉर्नर समोर, मुंबई ४०० ०३४ ५१३. ५ वा मजला, मेकर चेंबर V. प्लॉट क्र. २२१. जमनलाल बजाज मार्ग, निरमन पॉईंट, मंबई

श्री. नितीन गुलशन जैन

हाऊस क्र. ३०२९, रेल्वे रोड, जांदीआला गुरु, अमृतसर, पंजाब १४३ ११५ आणि ५१३, ५ वा मजला, मेक चेंबर V, प्लॉट क्र. २२१, जमनलाल बजाज मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

# Indian Bank

**मरोळ शाखा :** सीटीएस/३१ बी, प्रिमिअर एम्पिरर, ऑसम हाईट्स समोर, अशोक नगर, मिलिट्री रोड लग मरोळ, मुंबई ४०००७२, द्र: ९१-०२२-८५७६५००/९१-०२२-८५७६४०० ईमेल आयडी: marol@indianbank.co.in

### मागणी सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

श्री. अरुण सुखदेव दामले (कर्जदार आणि गहाणदार)

सौ. अंबिका अरुण दामल (कर्जदार आणि गहाणदार)

खोली क्र. ३, वाल्मिकी मंदिर जवळ, अरुणोदय चाळ, प्रेम नगर, साकी विहार पवई, साकिनाका

तसेच येथे: फ्लॅट क्र. ७०४, ७ वा मजला, आय विंग, इमारत नाव ज्वेल अरिस्ता गार्नेट इमारत, आय विंग, बदलापूर पश्चिम, गाव सोनिवली, बाबा साहेब आंबेडकर स्मारक जवळ, तालूका अंबरनाथ जिल्हा ठाणे, पिन ४२१५०३, गट क्र. २५/१ए, २५/१बी, २५/२, ६७/३ए, बदलापूर पश्चिम, गाव सोनिवली, तालूका अंबरना, जिल्हा ठाणे

विषय: इंडियन बँक, मरोळ शाखा येथील तुमचे कर्ज खाते: श्री. अरुण सुखदेव दामले आणि सौ. अंबिका अरुण दामले (खाते क्र. ५०३५९८८६८५९).

तुम्ही १ले आणि २ रे व्यक्ती/प्रोप्रायटी कन्सर्न/भागीदारी संस्था/कंपनी आहात तुम्ही १ले आणि २ रे च्या विनंती केल्यानुसार बँकेच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंज्र

केल्या होत्या आणि तम्ही १ली यांनी घेतल्या होत्या. (जर त्यानंतर वाढी/नतनीकरण/अधिक कर्ज काही असल्यास सदरच्या तपशिल विशेष करुन समाविष्टीत केले जाऊ शकते)

अनुक्र.		सुावधचा प्रकार	मयादा (रु. लाखात)	
?	१ ५०३५९८८६८५९-एचएल-एडीव्हीटीजीई-		₹. १८,००,०००.००	
आरईएसएफएलओटी७५एल एमसीएलआर				
तुम्ही पहिली आणि दुसरी यांनी सदर प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:				
सुविधेचा प्रकार दस्तावेजांचा प्रकार				

सुविधेचा प्रकार	दस्तावेजांचा प्रकार
५०३५९८८६८५९-	१. रु. १८,००,०००.०० लाख करीता २४.१०.२०१६ दिनांकीत डिमांड
एचएल-एडीव्हीटीजीई-	प्रॉमिसरी नोट
आरईएसएफएलओटी७५ए	२. २४.१०.२०१६ दिनांकीत कर्जदार एएनएक्स १ द्वारे निष्पादीत होणाते
ल एमसीएलआर	कन्सेन्ट क्लॉझ
	३. २४.१०.२०१६ दिनांकीत रेसिटल एडीव्ही ८५
	४. २४.१०.२०१६ दिनांकीत नामाधिकार विलेख एएनएक्स ७ च्या मोर्गेजर
	कन्फर्मिंग डिपॉझिटचे लेटर
	५. २४.१०.२०१६ दिनांकीत ॲफोडेविट एएनएक्स ५ वर कर्जदार-गहाणदार
	द्वारे घोषणा
	६. ४.१०.२०१६ दिनांकीत नोंदणीकृत कुळमुखत्यावर एएनएक्स ५
	७. २०.१०.२०१८ दिनांकीत पोचपावती
	८. डी११ २७.०३.२०२३ दिनांकीत डेप्थ कम सिक्यरीटीचे ॲक्नॉलेजमेंट

सदर कर्जांचे परतफेड एनए दिनांकीत हमीच्या कराराच्या निष्पादनाद्वारे तुमच्याकडून एनए द्वारे वैयक्तीक हमी

सदर कर्जांचे परतफेड येथे स्थित मिळतीच्या गहाण/जंगमगहाणाद्वारे तारण सुरक्षित आहे: रहिवासीत फ्लॅट क्र. ७०४, ७ वा मजला, आय विंग, इमारत नाव ज्वेल अरिस्ता गार्नेट इमारत, आय विंग, बदलापूर पश्चिम, गाव सोनिवली, बाबा साहेब आंबेडकर स्मारक जवळ, तालूका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, पिन कोड: ४२१५०३, गट क्र. २५/१ए,२५/१बी/२५/२,६७/३ए, बदलापूर पश्चिम, गाव सोनिवली तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणेचे समतुल्य गहाण

आणि परिशिष्टात वर्णन फिक्स ॲसेट/स्टॉक/जंगम हे क्र. १ आणि क्र. २ च्या मालकीचे आहे. @तुम्ही वेळोवेळी उपरोक्त सुविधांच्या संदर्भात कर्ज बाजारी मान्य केले. शेवटच्या अशा कबुली २७.०३.२०२३ रोजीप्रमाणे रु. २१,२८,१११/- आमच्या बाजूने असलेले दिनांक २७.०३.२०२३

(@ज्या प्रकरणात प्रथम कर्ज दस्तावेज अंतर्गत मर्यादेच्या कालवधीमध्ये जारी केलेले सूचना असेल तर तो वगलला जाईल )

व्याजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारंवार विनंती करुनही तुम्ही सगळ्यांनी जे संयुक्तपणे आणि वेगवेगळी बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानुसार कसूर केली आहे. कर्ज खाते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार २८.०५.२०२१ पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले

\*\*\*१८.०५.२०२३ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम रु. २१,६४,४२६.०० (रुपये एकवीस लाख चौसष्ट हजार चारशे सव्वीस मात्र) आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत १९.०५.२०२३ पासून मान्य केलेल्या दराने पुढील व्याज इतकी आहे.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली/बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यक्ती

त्यामुळे तुम्ही सर्व आणि प्रत्येकाला कलम १३(२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** सदर तारखेपासून प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर तारखेपासून व्याजासह एकत्रित थकबाकी म्हणजेच १८.०५.२०२३ रोजीस म्हणजेच रु. २१,६४,४२६.०० (रुपये एकवीस लाख चौसष्ट हजार चारशे सव्वीस मात्र) सह देयाच्या तारखेपर्यंत आज पासूनचे व्याजाची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास बँकेला सदर ॲक्ट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर करेल.

सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक ॲक्ट अंतर्गेत तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यक ती पावले

कृपया नोंद घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बँकेची लेखी पूर्व परवानगी ट. घेतल्याशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर करु शकत नाही नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य

कोणत्याही उपायांना बाधा न आणता आहे. कृपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/प्राप्त करावयाच्या आदेश/हुकुमाच्या निष्पादनाची कार्यवाही आणि डीआरटी/डीआरएटी/न्यायालयाचे डीआरटी/आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराल बाधा न आणता दिली आहे.

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर -ऑफ क्रेडिट आणि थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून ठेवला आहे.

'आम्ही सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतदींकडे लक्ष वेधत आहोत, ज्या अंतर्गत तुम्ही तारणांवरिल विमोचनाचा तुमचा हक्क वापरु शकता निम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी करण्यासाठी बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे: गहाण मत्तेः प्रत्येक मत्तेचे तपशिलवार वर्णन गहाणच्या अधीन म्हणजेच राज्य, जिल्हा, तालूका, गाव सर्व्हें क्र., विस्तार, सीमा इ. दिले आहेत. (सदर संपूर्ण वर्णन देण्यात आहे आहे जे की मिळकर

ओळखण्यास आणि शोधण्यास कोणलाही सोपे जाईल).			
वर्णन/पत्ता/क्र.	सीमाबद्ध क्षेत्र	मालक/गहाणदार	
रहिवासीत फ्लॅट क्र. ७०४, ७ वा	पूर्व: ओपन जमीन	श्री. अरुण सुखदेव	
मजला, आय विंग, इमारत नाव ज्वेल	पश्चिम: २४ मीटर्स डी एफ रोड (मेन	दामले	
अरिस्ता गार्नेट इमारत, आय विंग,	रोड)	सौ. अंबिका अरुण	
बदलापूर पश्चिम, गाव सोनिवली,	उत्तर: ओपन जमीन गट क्र. ६७/१बी	दामले	
बाबा साहेब आंबेडकर स्मारक जवळ,	राजेश गावत आणि इतर यांच्या		
तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, पिन	मालकीचे		
कोड: ४२१५०३, गट क्र.	दक्षिण: ओपन जमीन गट क्र. २६/१		
२५/१ए,२५/१बी/२५/२,६७/३ए,			
बदलापूर पश्चिम, गाव सोनिवली,			
तालूका अंबरनाथ, जिल्हा ठाणेचे			
समतल्य गहाण.			

दिनांक : १६ जून, २०२३

ताबा सचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी. निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CIN:L65922DL2005PLC136029)** सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनाशियल असेट्स ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनाकापासून स्पष्ट 60 दिवसाच्या आत 22.11.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रु. 13,89,933.79/- (रुपये तेरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे तेहतीस आणि एकोणऐंशी पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLSTA00483260 या रकमेची परत फेड करण्याची दिनाक **19.11.2021** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **छाया संपत गायकवाड** आणि गौतम संपत गायकवाड यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स,

2002 चा नियम 3 अन्वये पाप्त झालेल्या अधिकारात जारी केली सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 14.06.2023** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रु. 13,89,933.79/- (रुपये तेरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे तेहतीस आणि एकोणऐंशी पैसे फक्त) पुढील व्याज 19.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप – कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट न. – टी–1, तिसरा मजला, साई माऊली 1, प्लॉट न. 2, आर. एस. न. – 252/1, सातारा, महाराष्ट्र - 415003

तारीख: 14.06.2023 अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (''एसआरए'') ने जारी केलेल्या क्रमांक एस आर ए /ई एन जी /३१६ /जी एस /एम एल /एल ओ आय ("म्हणलेले एलओआय") दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या हेतू पत्राच्या अनुषंगाने सूचना याद्वारे देण्यात येत आहे. तो सर्व तुकडा आणि १,६११.९० चौरस मीटर किंवा आसपासच्या जिमनीचा विभाग (म्हटल्याप्रमाणे एलओआय नुसार) आणि सी.एस. क्रमांक ८८१, भूखंड क्र. २२ वरळी इस्टेट स्कीम ५८ खान अब्दुल गफ्फार रोड, वरळी, जी/दक्षिण (''ती जमीन'') बृहन्मुंबई, २०३४ साठी विकास नियंत्रण आणि नियोजन नियमावली ३३ (१०) आणि इतर लागू कायदा, समुद्र रिअल इस्टेट अंतर्गत प्रायव्हेट लिमिटेड (''समुद्र''), कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत अस्तित्वात असलेली कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय १३, तिसरा मजला, बॉम्बे म्युच्युअल टेरेस, एसव्हीपी रोड समोर. स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक, मुंबई-४००००७ यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना (''योजना'') लागू करून उक्त जमीन विकसित करण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपनी कायदा, २०१३ अन्वये अस्तित्वात असलेली आणि नोंदणीकृत कार्यालय असलेली कंपनी, समुद्राकडून डी आणि ए इन्फ्रा हेरिटेज प्रायव्हेट लिमिटेड (''डी आय एकह पी एल'') या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विकासक बदलण्याची विनंती करणारा अर्ज समुद्राकडून एस आर ए कडे करण्यात आला आहे. १३, ३ " मजला, बॉम्बे म्युच्युअल टेरेस, एस व्ही पी . रोड, समोर, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅक समोर, मुंबई ४००००७ हा त्यांचा पत्ता आहे. आम्हाला या जिमनीवर योजना राबविण्यासाठी समुद्र आणि डी आय एकह पी एल चे अधिकार, शीर्षक आणि हित तपासण्याची सूचना देण्यात आली आहे.

बुहन्मुंबई महानगरपालिका (''एमसीजीएम'') सदर जिमनीची मालक आहे. या जिमनीवरील झोपडपट्टीवासीयांनी न्यू सागर विहार को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड (''ती सोसायटी'') नावाची सोसायटी तयार केली आहे. उक्त जमीन किंवा तिचा कोणताही भाग किंवा योजना किंवा तिचा कोणताही भाग किंवा समुद्र किंवा डीआयएचपीएलचे हक्क, यथास्थिती, उक्त जमीन विकसित करण्यासाठी किंवा त्याविरुद्ध कोणताही हिस्सा, हक्क, शीर्षक, इस्टेट, दावा किंवा व्याज असलेल्या किंवा दावा करणाऱ्या सर्व व्यक्ती त्यावरील योजनेची अंमलबजावणी करून जमीन, मग ती विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण, असाइनमेंट, भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, भाडेकरू, पोटभाडेकरू, रजा आणि परवाना, परवाना, गहाण, वारसा, वाटा, भेट, धारणाधिकार, शुल्क, भरपाई , देखभाल, सुलभता, विश्वास, लाभार्थी/आय, ताबा, सोडणे, सोडणे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने कोणत्याही कराराद्वारे, करार, दस्तऐवज, लेखन, कन्व्हेयन्स डीड, विकास करार, हेतू पत्र, योजना, मृत्युपत्र, उत्तराधिकारी, कुटुंब व्यवस्था/सेटलमेंट, खटला, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा न्यायालयाचा आदेश कोणतेही करार, मंजूरी, विकास हक्क किंवा एफ एस आय / एफ ए आर उपभोग किंवा टी डी आर किंवा भार किंवा अन्यथा काहीही असो. ते लिखित स्वरूपात आणि माहितीपटासह कळवणे आवश्यक आहे. पुरावा, त्यांच्या मेसर्स वाडिया घंडी अँड कंपनी कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्यांना., वकील, सॉलिसिटर आणि नोटरी, एन.एम. वाडिया बिलिंडग, दुसरा मजला, १२३ , महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ इथे या सूचना प्रकाशनांच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत आमच्या भागीदार अपेक्षा मुनोत यांचे लक्ष वेधून घेतलेल्या सर्व सुचनेसह कळवावे , असे न केल्यास असा कोणताही कथित हिस्सा, हक्क, शीर्षक, इस्टेट, व्याज, दावा किंवा मागणीकडे दुर्लक्ष केले जाईल आणि ते माफ केले गेले आहे असे मानले जाईल.

खान अब्दुल गफ्फार खान रोड, वरळी, जी/ दक्षिण वॉर्ड, मुंबई येथे सीएस क्रमांक ८८१, भूखंड क्रमांक २२, वरळी इस्टेट स्कीम ५८ असलेले अंदाजे १,६११.९० चौरस मीटर (उक्त एलओआय नुसार) जिमनीचे ते सर्व तुकडा आणि पार्सल ४०००१८ आणि सीमा खालीलप्रमाणे:-

द्वारे पूर्वेकडे :सीटीएस क्रमांक ८९३, पश्चिमेकडे द्वारे: मौलाना अब्दुल गफार खान रोड द्वारे उत्तरेकडे विद्यमान रस्ता द्वारे दक्षिणेकडे सीटीएस क्रमांक ८८२ दिनांक १७ जून २०२३ रोजी

वाडिया घंडी आणि कं अपेक्षा मुनोत भागीदार साठी

## **ajanta pharma limited**

(सीआयएन :एल२४२३०एमएच१९७९पीएलसी०२२०५९) नोंदणीकृत कार्यालय : ''अजंटा हाउस'', चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०० ०६७. दूर. : ०२२-६६०६१०००, फॅक्स : ०२२-६६०६१२०० ई-मेल : investorgrievance@ajantapharma.com, वेबसाईट : www.ajantapharma.com

४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ('एजीएम') सूचना आणि ई-व्होटींग याद्वारे सूचना देण्यात येत आहे की.

- कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी व त्या अंतर्गत बनवलेले नियम ('अधिनियम') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस'्) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टींग रेग्युलेशन्स') सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सेबीने जारी केलेली प्रयोज्य सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख ''संबंधित सर्क्युलर'') च्या अनुपालनांत एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') सुविधे मार्फत कंपनीची ४४ वी एजीएम मंगळवार, १८ जुलै, २०२३ रोजी स. ११.०० वा. भा.प्र.वे. होईल.
- एजीएमचे ठिकण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच अजंता हाऊस, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ असल्याचे समजले जाईल.
- संबंधित सक्युलर्सच्या बाबतीत, सभासदांना सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्याची आवश्यकता उरलेली नाही आणि त्यानुसार कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस ('डीपीज')कडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्या सभासदांना शुक्रवार, १६ जून, २०२३ रोजी ई-मेलने सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठीचा वार्षिक अहवाल ('वार्षिक अहवाल') पाठवला आहे.
- सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.ajantapharma.com,</u> आणि बीएसई लिमिटेडची (<u>www.bseindia.com)</u> नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची (www.nseindia.com) आणि नॅशनल डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेड ('एनएसडीएल') ची (<u>www.evoting.nsdl.com)</u> ह्या वेबसाईटसवर सुध्दा उपलब्ध अधिनियमाचे कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम,
- २०१४ चा नियम २० आणि सेबी लिस्टींग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ४४ ला अनुसरून, कंपनीला तिच्या सभासदांना एजीएममध्ये संमत करण्याच्या प्रस्तावित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याची सुविधा पुरवताना आनंद होत आहे.
- मंगळवार, ११ जुलै, २०२३ (कट-ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद <u>www.evoting.nsdl.com</u> येथे एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देण्यास (रिमोट ई-व्होटींग) पात्र असतील. सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फत करता येईल.
- सर्व सभासदांनी नोंद घ्यावी की: रिमोट ई-व्होटींगची सुरूवात शनिवार, १५ जुलै, २०२३ रोजी भाप्रवे स. ९.०० वा.
- रिमोट ई-व्होटींगची समाप्ती सोमवार, १७ जुलै, २०२३ रोजी भाप्रवे सं. ५.०० वा.
- उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर मतदानासाठी एनएसडीएलकडून रिमोट-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल आणि एकदा का सभासदाने ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्याला त्यात बदल करू दिला जाणार नाही;
- रिमोट ई-व्होटींग मार्फत आणि/किंवा ४४ व्या एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यासाठी पात्रता ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट आहे ११ जुलै, २०२३;
- कोणतीही व्यक्ती ई-मेलने सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सभासद बनली आणि कट ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-व्होटींग साठी एनएसडीएल कडे आधीच नोंदणीकृत असेल तर ती मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते
- ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिल असेल ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास हर्केदार नसतील. तथापि, एजीएममध्ये सहभागी होणारे असे सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिलेले नाही, ते एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील
- डिमटेरअिलाईज्ड पध्दतीने, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्या भागधारकांसाठी एजीएम आधी आणि मध्ये रिमोट ई-व्होटींगची प्रक्रिया आणि पध्दत सूचनेत दिलेली आहे. हे तपशील कंपनीच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध असतील
- viii. एजीएम मध्ये हजर राहणे आणि ई-व्होटींगशी संबंधित कोणत्याही चौकशा/समस्या/तक्रारींच्या बाबतीत कृपया श्रीमती पछ्रवी म्हात्रे, सि. मॅनेजर, एनएसडीएल यांच्याशी pallavid@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in वर एक ई-मेल पाठवावा किंवा ०२२ ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७००० वर संपर्क साधावा.

अजंटा फार्मा लिमिटेडसाठी

गौरांग शाह व्हीपी- लिगल आणि कंपनी सेक्रेटरी

दिनांक : १६.०६.२०२३ ठिकाण : मुंबई

मे. वीर टेक्स्टाईल

बँक ऑफ बडोद

दु. ०१:०० किशोर कदम

९८२१०६६६८६

०४.०७.२०२३ दु. १२.०० ते

दु. ०२.०० संजय बने

९९२०५५४१४२

(३) रु. ०.५०

(१) रु. २२.५०

(२) रु. २.२५

(३) रु. ०.२५

ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी